



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण
प्राधिकृत प्रकाशन

शुक्रवार, डिसेंबर २९, २००६/पौष ८, शके १९२६

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग चार

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

	पृष्ठे
सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४८.—महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम	४५९-४६९
दिनांक २८ डिसेंबर २००६ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.	

अ. मा. शिंदेकर,
सचिव,
महाराष्ट्र शासन,
विधी व न्याय विभाग.

सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४८.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २९ डिसेंबर २००६ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ; आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक ५ ऑक्टोबर २००६ रोजी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २००६, प्रख्यापित केला होता ;

(४५९)

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे ; **त्याअर्थी,** भारतीय गणराज्याच्या सत्तावन्नाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

संक्षिप्त नाव व प्रारंभ. १. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) अधिनियम, २००६ असे म्हणावे.

(२) तो, दिनांक ५ ऑक्टोबर २००६ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ५१-१अ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (यात यापुढे ज्याचा निर्देश "मुख्य अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ५१-१अ मधील, पोट-कलम (२) नंतर, पुढील पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल :—

१९६५ चा महा. ४०.

“(३) महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्ष निवडणूक) नियम, १९८१ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) अधिनियम, २००६ याच्या प्रारंभाच्या दिनांकास अंमलात असलेल्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाशी संबंधित बिंदू नामावलीमध्ये कलम ५२ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अध्यक्षपदाच्या मुदतीच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी सुधारणा केली असल्याचे मानण्यात येईल.”

२००६ चा महा. ४८.

सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ५१अ ची सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ५१अ मध्ये,—

(क) पोट-कलम (६) मधील, “एक वर्षाच्या” या मजकुराऐवजी, “अडीच वर्षांच्या” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ख) पोट-कलम (७) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :—

“(७) उपाध्यक्षाचे पद, कोणत्याही कारणामुळे रिक्त झाले असेल तर, पोट-कलमे (१) ते (३) मध्ये विहित केलेली कार्यपद्धती अनुसरून ते रिक्त पद भरण्यात येईल आणि अशा रीतीने निवडून आलेला उपाध्यक्ष, असे पद रिक्त झाले नसते तर ज्या मुदतीसाठी त्याचा पूर्वाधिकारी त्या पदावर राहिला असता त्या मुदतीच्या केवळ उर्वरित कालावधीसाठीच त्या पदावर राहिल.”

सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ५२ ऐवजी नवीन कलम दाखल करणे. अध्यक्षपदाची मुदत.

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ५२ ऐवजी, पुढील कलम दाखल करण्यात येईल :—

“५२. अध्यक्षपदाची मुदत अडीच वर्षे इतकी असेल :

परंतु, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) अधिनियम, २००६ अंमलात येण्याच्या दिनांकास जे अध्यक्षपद धारण करत असतील त्या अध्यक्षांना या कलमातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही आणि त्यांची मुदत ही, त्यांच्या संबंधित परिषदांच्या मुदतीएवढीच असेल.”

२००६ चा महा. ४८.

५. मुख्य अधिनियमाच्या कलम ५५ मध्ये,—

(एक) पोट-कलम (१) मधील पंस्तुक्वापेवजी, पुढील पंस्तुक दाखल करण्यात येईल :—

“ परंतु, अध्यक्षाच्या निवडणुकीच्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीत असा कोणताही ठराव मांडता येणार नाही. ”;

(दोन) पोट-कलम (६) मधील, “ अशा विशेष बैठकीच्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीमध्ये ” हा मजकूर वगळण्यात येईल.

सन १९६५ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक ४० याच्या
कलम ५५ ची
सुधारणा.

२००६ चा
महा.
अध्या.
१०.

६. (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २००६, हा, याद्वारे निरसित करण्यात येत आहे.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरीही, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमान्वये केलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या तत्सम तरतुदींअन्वये करण्यात आलेली कृती किंवा कार्यवाही असल्याचे मानण्यात येईल.

सन २००६ चा
महाराष्ट्र अध्यादेश
क्रमांक १० याचे
निरसन व व्यावृत्ती.